

मापद्धेस संस्थिति 1, 94, 2. स आ यजास्व नवतीरनु ता स्पार्हा इष्वः 10, 2, 6. 70, 7. 80, 7. मध्ये देवा द्विविष्णा पञ्चताम् 128, 3. तप्तो न स्फक्तिमा यज्ञ 1, 188, 9. 8, 11, 10. श्रुपामा सुर्वं यत्ते 19, 4. आ वा यद्यमूतर्वम् 10, 52, 5, 4, 42, 8. उत्त्यु राय रेषो यजास्व VS. 7, 4. 14, 4. ÇAT. BR. 1, 7, 8, 14. — Vgl. श्रावणिः fgg. und श्रावणः.

— समा *verschaffen*: त आपद्धेत् द्विविष्णुं समस्मै RV. 10, 82, 4.

— उप *dazu opfern*: उपयजः TS. 6, 4, 4, 1. ÇAT. BR. 3, 8, 4, 9, 10. KÄT. ÇA. 6, 9, 10. त्रिपश्चोपयजेत् PÄR. GRH. 2, 17. — Vgl. उपयज्, उपयष्टु, उपयजः.

— अत्युप *weiter dazu opfern* ÇAT. BR. 3, 8, 4, 18, 5, 1.

— परि 1) *eropfern, erlangen, verschaffen*: पथा पूर्वैः पूर्वा वाज्ञ-मिन्दो RV. 9, 82, 5. — 2) im Ritual vor und nach Jnd *opfern*, — *verehren, eine Opferhandlung durch andere gleichsam unterstützen*: धातारेम सर्वासां पुरस्तात्पुरस्तादृप्येन परियजेत् AIT. BR. 3, 47. पद्मो मंदिक्षोभयतः परियज्ञति TBR. 3, 9, 10, 1. ÇAT. BR. 4, 4, 8, 6, 13, 2, 11, 3. KÄT. ÇA. 10, 6, 8. ÅCV. ÇA. 5, 19, 2. LÄT. 8, 11, 12, 9, 4, 1, 2.

— प्र 1) *verehren, huldigen, Jnd (acc.) Opfer bringen*: देवानामपत् यो मत्यानां यज्ञिष्ठः स प्र यज्ञतामूतावा RV. 6, 15, 13. प्र देवो जन्मं गृणते यज्ञै 6, 11, 3. प्र यः स त्राचा मनेसा यज्ञते 7, 100, 1. प्र ते यज्ञ प्र ते इप्सिं मन्म 10, 4, 1. तत्र प्र यज्ञ संदर्शम् 6, 16, 8. (हृतुः) तस्यानु धर्मं प्र यज्ञ 3, 17, 5. TS. 3, 2, 3, 1. PÄKÄT. 3, 6, 13, 15, 8, 5, 10, 9. med. 8, 1. — 2) *ein best. Opfer (प्रयाग) darbringen*: यावानेव प्रशुस्तं प्रयज्ञति TS. 6, 3, 3, 5. — Vgl. प्रय-ज्, fgg., प्रयाग, प्रयागः.

— प्रति *dagegen opfern*: ब्राह्मेनेतरे प्रतियजत् आमते ÇAT. BR. 4, 6, 8, 19.

— सम् *zusammen* (den Göttern) *huldigen*, — *opfern*: क्लातारा सूर्य यज्ञतः समुच्चा RV. 2, 3, 7. यज्ञस्याः संयज्ञसे सखायः 10, 71, 8. विश्वे देवाः संयज्ञतः TBR. 1, 4, 10, 3. ÇAT. BR. 4, 2, 4, 33. ÇÄNKH. ÇA. 14, 29, 6, 39, 7. *opfern*: संयुषं (पृष्ठ स die neuere Ausg.) वाजिमेधेन संभारानुपचक्रमे HANV. 11087. क्रतुभिः समीजे BHÄG. P. 9, 24, 65. Jnd *huldigen*: पूर्वाण्या सं-यज्ञेत् SPR. 4114, v. l. *zusammen darbringen*: अव्युपेषा विप्रशो संयज्ञामि TBR. 3, 7, 8, 21. *weihen*: समपष्टात्वमहृत्तम् BHÄTT. 18, 96. — caus. *zusammen opfern lassen, die Patnisamājāga machen* AIT. BR. 1, 11, 3, 45. TBR. 4, 1, 10, 5. ÇAT. BR. 1, 3, 4, 21. 9, 2, 1, 3, 1, 2, 6, 2, 2, 23. 4, 2, 1, 31. KÄT. 23, 9. für Jnd (acc.) als *Opferpriester thätig sein* MBH. 1, 6375. 12, 12372. — Vgl. संयज्ञा, संयज्ञा, समिष्यज्ञम्.

2. यज् (= 1. यज्) nom. ag. (nom. पद् nach P. 8, 2, 36) am Ende eines comp. *huldigend, opfernd*; s. दिवि०, देव०.

पूर्ण (von 1. यज्) m. zur Etymologie gebildet: यज्ञो हृ वै नामैतयद्यज्ञः: ÇAT. BR. 4, 6, 3, 13. Am Ende eines comp.: क्लातापत्तदौपयज्ञोः (aus dem imperat. यजा) स्थाने ÅCV. ÇA. 5, 4, 5. — यज्ञा s. bes.

यजत् (von 1. यज्) UÑADIS. 3, 110. 1) adj. *verehrungswürdig, dem man huldigen muss so v. a. heilig, göttlich* (vgl. jazata im Zend) NIA. 12, 17. देवो देवेभिर्यज्ञता यज्ञत्रै: RV. 7, 75, 7. 4, 56, 2. यथा विद्वा श्रावे करुद्दिश्येण्यो यज्ञतेभ्यः 2, 3, 8. Agni 3, 5, 3, 4, 1, 2, 5, 8, 1. Indra 2, 14, 10, 16, 4, 21, 1. Savitar 1, 38, 3, 6, 50, 8, 71, 4. von andern Göttern 5, 67, 7, 6, 50, 2. AV. 2, 2, 2. vom Wagen der Aćvin RV. 1, 181, 3. आ वा पिर्ये पूज्यां वर्त ऊत्ये देवो देवो यज्ञतां यज्ञियमित् 10, 101, 9. Ueberh. was Ehrfurcht oder Staunen einflossst, hehr: दूरी RV. 4, 15, 8. निष्क 2, 33,

10. मद् 9, 69, 3. 10, 11, 8. 99, 11. तत्र 5, 67, 1. यज्ञते अन्ययज्ञते अन्य-द्विष्ट्रये अहन्ती यैर्तिवासि 6, 58, 1. धूम 7, 8, 1. — 2) m. a) = द्विविज् UÉGÉVAL. — b) der Mond H. c. 10. — c) Bein. Çiva's H. c. 43. — d) N. pr. eines R̄shi mit dem patron. ऐत्रेजा, Liedverfassers von RV. 5, 67, 68.

यजति (3. sg. praes. von 1. यज्) m. *die mit यज् (nicht डुः; vgl. जुहोति) ausgedrückte Handlung* KÄT. ÇA. 1, 2, 4. fgg. 4, 3, 1. Schol. zu 23, 2, 2. Z. d. d. m. G. 9, LXI. जुहोतिपञ्चतिक्रियाः M. 2, 84. देश und स्थान der Stand südlich von der Vedi Schol. zu KÄT. ÇA. 3, 5, 6, 13. 4, 4, 16. यजत्र (von 1. यज्) UNADIS. 3, 105. adj. *dem göttliche Verehrung und Opfer gebühren*. ये यजत्रा य इड्यास्ते ते पिबतु निर्हृष्यते RV. 1, 14, 8, 65, 2, 3, 31, 17. देवी देवेभिर्यज्ञते यज्ञत्रै: 4, 56, 2. 6, 21, 11, 50, 15. ये देवानां पूज्यां पूज्यानां मनोर्यज्ञत्रा अमृता: 7, 38, 15. पिता मुहान्यज्ञत्रै: 52, 3, 10, 70, 11. Agni 1, 76, 4. 3, 22, 2. VS. 11, 76. Varuna und die Aditja RV. 2, 27, 16. 29, 6. 7, 88, 1. AV. 6, 114, 2. Himmel und Erde RV. 7, 53, 1. संते ते प्राणे वातेन गच्छत्वा समझन्ति यज्ञत्रै: (= पाणि: MABDH.) VS. 6, 10. AV. 13, 2, 44. पश्चेदमन्यदेवयज्ञत्रै RV. 10, 149, 3. n. = अग्निहोत्र UÉGÉVAL. m. = अग्निहोत्रन् CKDR. nach UÑADIK.

यज्ञाय (wie eben) *Verehrung (der Götter), das Huldigen, Opfern*; nur im dat. und construirt wie ein infin. RV. 2, 28, 1. आ देवे देवान्यज्ञाय वति 3, 4, 1. सुप्तो अग्निर्यज्ञाय देवान् 17, 1, 19, 5, 1, 2, 11, 2, 7, 10, 5, 10, 7, 1, 12, 1.

यजन् (wie eben) n. 1) *das Opfern* M. 1, 88, 10, 75. MBH. 12, 6733. (द्व-क्रुः) यजनं बद्धशशशायी 13, 7774. MÄK. P. 99, 66. fgg. यजनाते MBH. 7, 2173. HANV. 3873. ० समता Spr. 2637. तत्र यजनाय um dir zu opfern BHÄG. P. 4, 7, 33. — 2) *Opferplatz* R. GOHR. 1, 64, 23. BHÄG. P. 4, 4, 6. — 3) N. pr. eines Tirtha MBH. 3, 5048. — Vgl. देव०.

यजनीय (von यजन्) adj. mit und ohne अस्तु *Weihetag, Opferdag d. i. der erste eines Monats*: मायीपत्तायजनीये so v. a. am ersten des Phālguna KÄT. ÇA. 15, 1, 6, 3, 49. 24, 6, 3, 26. LÄT. 8, 8, 45. 9, 3, 7. GOHR. 4, 5, 8, 6, 3, 8, 16.

यजप्रैष adj. *wobei die Aufforderung (प्रैष) mit dem Worte यज् geschieht* KÄT. ÇA. 15, 4, 4, 18, 6, 20.

यजमान (von 1. यज्) P. 3, 2, 128. 1) adj. s. u. 1. यज्. — 2) m. a) *der Opferer d. h. derjenige, welcher ein Opfer für sich veranstaltet und bestreitet* AK. 2, 7, 7. H. 817. HALÄ. 2, 265. ÇAT. BR. 1, 6, 4, 20, 2, 3, 2, 6, 3, 7, 4, 10. KÄT. ÇA. 1, 10, 12. 3, 1, 6, 2, 7, 4, 30. ÅCV. GRH. 1, 11, 9. यजमानो व्येतनात्मानं निष्क्रीणाते AIT. BR. 2, 3. KHÄND. UP. 1, 11, 1. R. GOHR. 1, 41, 8. VARĀH. BHÄ. S. 10, 5. BHÄG. P. 4, 5, 7, 24. 13, 26. VRDDHA-KÄN. 8, 23. P. 1, 3, 72. SCH. ० भृष्ट ÇAT. BR. 2, 4, 2, 24. 11, 4, 2, 11. ० चमस AIT. BR. 7, 83. fgg. LÄT. 9, 2, 4. ० शिष्य der Schüler eines auf seine Kosten ein Opfer bestreitenden Brahmanen ÇÄK. 31, 1, v. 1. ० रुचिस् BHÄG. P. 3, 16, 8. ० लोकं TS. 5, 2, 7, 3. RAGH. 18, 11. यजमानो f. die Frau des Jaगमाना BHÄG. P. 4, 7, 36. — b) *ein Mann, der auf seine Kosten Opfer zu veranstalten im Stande ist, ein wohlhabender Mann* PÄKÄT. 169, 7, 8, 182, 12. — Vgl. यजमान.

यजमानक m. = यजमान 2) a) VRDDHA-KÄN. 2, 18.

यजमानत् n. nom. abstr. von यजमान 2) a) ÇÄK. zu KHÄND. UP. S. 84.

यजमानब्राह्मणः n. *das Brähmaṇa des Darbringenden* AV. 9, 6, 18.